20

# Companies: Pursuit of Profit 115

# 'Royalty Payments by Some Listed Cos Exceed 20% of Profits'

Sebi seeks views on whether there should be extra norms for loss-making royalty payers



other shareholders.
The study asked whether companies that skip dividend payments but pay royally be subject to enhanced scrutiny from shareholders.
The regulators said there were 18% instances of royally payments by 63 companies that made net losses. In some of the said that the said of the

referred to as related parties — to-wards the purposes of brand usage and transfer of technology. Currently, shareholder approval for royalty is required if payment to a related party exceeds the threshold of 5% of consolidated

construints from shareholders. For royalty is required if poyment in the state of royalty payments in the state of royalty payments in the state of royalty payments of the state of the sta

## 'Plan 2 Editions of Int'l Trade Fair'

Int'l Trade Fair'
New Delh: Commercear
Inty minister Piyush Goyal on
Thursday proposed holding two
annual editions of India Internastarting Indian trade fairs in other
starting Indian trade fairs in other
parts of the world like the U.S. Europe, Japan, Korea and West Asian
antions. At present, the India
Trade Promotion Organisation
organises its flagship 14-day IITF
annually in November.
Goyal also said there is a need to
look at organising more large in
art Tee, Bharat Mobility and World
Food Pair so that the entire Industry can be gathered at one place.
— Our Bureau

### FAKE BANK GUARANTEE

## SECI Issues Show-Cause Notice to Rel Power

New Delhi: Solar Energy Corporation of India Ltd(SECI) has
Issued a show cause notice to be,
liance Power and its subsidiary fee
liance Power and its subsidiary from participating in its tenders for
the liance Power and its subsidiary from participating in its tenders for
the liance Power and its subsidiary from participating in its tenders for
the liance Power in a statement to stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exchanges last week to
stock exc

21

23-

23

40

4







## Godrej Industries Limited

CIN: L24241MH1988PLC097781

Regd. Office: Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400 079. Tel: 022-25188010 / 20 / 30; Fax: 022-25188066 website: www.godrejindustries.com, Email Id: investor@godrejinds.com

## EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

## HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024

36

35

33 32

31

8

58 28

27

26

25 24

23

53 2

20

19 0

9

4 0

2

Quarter				Quarter Ended Half Year End		rter Ended Half Year En	Year Ende
Particulars	30-Sep-24 Unaudited		30-Sep-23 Unaudited	30-Sep-24 Unaudited	30-Sep-23 Unaudited	31-Mar-24 Audited	
Total Income from Operations	4,804.96	4,247.93	3,937.61	9,052.89	8,443.27	16,600.62	
Net Profit for the period before Tax and Share of Profit of Equity Accounted Investees	303.15	811.90	162.36	1,115.04	403.47	1,017.72	
Net Profit after Tax	488.86	640.86	164.50	1,129.71	455.91	595.16	
Net Profit After Tax attributable to the owners of the Company	287.62	322.49	87.30	610.10	265.36	59.97	
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit) for the period (after tax) & Other							
Comprehensive Income (after tax) attributable to the owners of the Company	328.09	316.71	99.53	644.79	255.73	29.77	
Paid-up Equity Share Capital (Face value - ₹. 1 per share)	33.68	33.67	33.67	33.68	33.67	33.67	
Reserves excluding Revaluation Reserve as shown in the audited Balance Sheet						7,967.64	
Net worth	8,491.22	8,309.81	8,224.11	8,491.22	8,224.11	8,001.31	
Debt/Equity Ratio	1.73	1.61	1.33	1.73	1.33	1.47	
Debt Service Coverage Ratio	0.70	3.14	0.65	1.29	1.33	2.27	
Interest Service Coverage Ratio	2.32	3.67	1.89	2.96	1.33	2.27	
Earnings per share (In ₹.) (Not Annualised)							
(a) Basic	8.54	9.58	2.59	18.12	7.88	1.78	
(b) Diluted	8.54	9.57	2.59	18.11	7.88	1.78	

## Key numbers of Unaudited Standalone Financial Results

	Q	uarter Ende	ed	Half Ye	Year Ended	
Particulars			30-Sep-23 Unaudited	30-Sep-24 Unaudited	30-Sep-23 Unaudited	31-Mar-24 Audited
Turnover (Net Sales)	1,075.46	986.45	818.87	2,061.91	1,586.51	3,017.72
Profit / (Loss) Before Tax	152.52	105.26	(6.11)	257.79	(33.99)	(202.52)
Profit / (Loss) After Tax	152.52	105.26	(6.11)	257.79	(33.99)	(202.52)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
& Other Comprehensive Income (after tax)	152.39	105.13	(6.51)	257.54	(34.80)	(203.02)
Paid up Equity Share Capital	33.68	33.67	33.67	33.68	33.67	33.67
Reserves (excluding Revaluation Reserves)	1,741.88	1,588.63	1,517.95	1,741.88	1,517.95	1,482.44
Capital Redemption Reserve	31.46	31.46	31.46	31.46	31.46	31.46
Debenture Redemption Reserve			12	8/4	12	100
Securities Premium	927.41	928.29	925.14	927.41	925.14	925.14
Net worth	1,775.56	1,622.31	1,682.86	1,775.56	1,682.86	1,516.11
Outstanding Net Debt	8,234.74	7,640.95	6,304.79	8,234.74	6,304.79	7,240.94
Debt/Equity Ratio	4.64	4.71	4.09	4.64	4.09	4.78
Debt Service Coverage Ratio	1.56	1.35	0.28	0.54	0.80	0.77
Interest Service Coverage Ratio	2.03	1.77	1.13	1.91	1.04	0.79
Earning per Equity Share (EPS):-						
Basic EPS	4.53	3.13	(0.18)	7.66	(1.01)	(6.02)
Diluted EPS	4.53	3.13	(0.18)	7.65	(1.01)	(6.01)


ess for consideration upto ₹. 75.80 crore. This will help the Chemical Business of the Company expand its product o

No. EL/1/DB/W/1/Rooftop Solar/2024-25	Date: 12-11-2024				
The interested bidder are requested to take note of the following corrigendum/addendum in resp ELI/I/DBAW/I/Rooftop Solar/2024-2578, Dated: 01-10-2024 & TSC: DBWS-2024-TN000010 dectronictender.com for the work - "implementation of Rooftop Solar PV System of capaci	website https://www.bharat-				
Railway Mechanical Workshop, Dibrugarh-788001 (Assam) with the objective of generating an installations through Public-Private Partnership (PPP) on Design, Build, Finance, Operato and T Developer Mode.".					

Railway Mechanical Workshop, Dibrugarth-788001 (Assam) with the objective of generating and supplying energy to railwinstallations through Public-Private Partnership (PPP) on Design, Build, Finance, Operate and Transfer (DBFOT) basis und Developer Moder."					
SN	Details				
1	It is required to deposit the emount of Rs.3 810.1 (Thirty four housand Eight Indirect Ren only) (Non-refundable) as the cost of RFG Comment in the fermi RS.3 88.90 (Thirty for the run of RFGACMANILGOAN PRE) pupplies at Makingson. General Comment is the fermi RS.3 88.90 (Thirty for the run of RFGACMANILGOAN PRE) pupplies at Makingson. General Comment (Assem): The Comment of RS.3 88.90 (Thirty for RS.3 88.90				

Details	Previous	Revised
Date & Time of closure of procurement of tender documents	14-11-2024 at 13:00 hrs.	29-11-2024 at 13:00 hrs.
Date & Time of Pre-Bid meeting	06-11-2024 at 15:00 hrs.	20-11-2024 at 15:00 hrs.
Last Date & Time of receipt of bid	14-11-2024 at 15:00 hrs.	29-11-2024 at 15:00 hrs.
Date & Time of start of tender Opening Event (TOE)	14-11-2024 at 15:30 hrs.	29-11-2024 at 15:30 hrs.
Dispensation for MSMEs: Micro & Small Enterprises (MSEs) bidd will be exempted for payment of Bid Document fee Rs. 34,810/-(Thirty		





ic Society, Ministry of Electronics and Information Technology (MeitY), Govt. IDA PHASE – III, CHERLAPALLY, HCI, (PO), HYDERABAD – 500 529 Phone: 431-627265587, 27527006, 272676585 Web: www.cmet.gov.in Advt. No.: CMET/HD/cluster/Eol/23/SP-49/ - II

## Invitation of Expression of Interest (EoI)

C-MET invites Expression of Interest (Eo.) from eligible parties for "Selection of accelerators or dissemination and setting up of e-waste recycling CPCs (Common Facility Centers) for informal sector under the MSME-COP (Cluster Development Program) scheme 'delity' sponsored project titled "Informal Sector Capacity Building Upgradation with ormation of Recycling Clusters and Enabling Technology for Recovery of Resources fron Electronic Waste thereby Promoting Resource Efficiency and Circular Economy".

SI. No. Name of the work Accelerators for dissemination and setting up of e-waste recycling CFCs (Commo Facility Centers) for informal sector under the MSME-CDP (Cluster Developmen Program) scheme

For details and downloading of the EoI application format & other requisite document please visit our website www.cmet.gov.in

Last date for receipt of EoI is: 10" December 2024

DIRECTOR

OFFICE OF THE OFFICIAL LIQUIDATOR

1st Floor, "Corporate Bhawan", Bandlaguda, Nagole, Hyderabad — 500 068.
Ph.Nos.040-29803086 / 3186, E-mail: ol.hyderabad@mca.gov.in

Ph.Nos.404-29803086 / 3188, E-mail: ol.nyderabadgmca.gov.in
IN THE HON'BLE HIGH COURT FOR THE STATE OF TELANGANA : AT HYDERABAD
(ORIGINAL JURISDICTION)
IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 1956
In the matter of M/s. Bhagyanagar Silk Mills Pvt. Limited (in Liquidation)
Company Petition No. 104 of 2006
Notice for sale of assets / sroperities sthrough e-auction

NOTICE TOT SAILS OF ASSESS. TO MOVE THE WAY THE ASSESS OF THE ASSESS OF

Lot No. with Description of the Assets /Properties	Reserve Price (Amount in lakhs)	Earnest Money Deposit (EMD) (Amount in lakhs)	Incremental Bid amount (Amount in lakhs)
Lot No.1-Industrial Land to an extent of 3240.37 Sq.Yds situated at F-8 (A & B) in Sy.Nos.252 (part), 253 (part) & E54 (part) in Phase-I, IDA Jeedimetta Village, Quthbullapur Mandal, Med- chal-Malkaigiri District, Telangana with sheds (old and dilapidated condition).		103.3 (Non-Interest bearing)	2
Lot No.2-Industrial Land to an extent of 6680.56 Sq.Yds situated at F-2(A&B) & F-4(A&B) in Sy,Nos.252 (part), 253 (part) & 254 (part) in Phase-I, IDA Jeedimeta Village, Quthbullapur Mandal, Medchal- Malkajgiri District, Telangana with sheefs (old and dilanghad conditions)	10.00.00	184.6 (Non-Interest bearing)	3

Note: A laspection of the above assertioproprietie located at Phase-1, IDA Jeedmells Village, Cuthbullagor Mandel, Medicial-Abilitagin Deter, Eleaguas will be ned on 2017-2024 & 00-1/20224 between 11:56 A. M. to 3:00 Pl.A. Medicial-Abilitagin Deter, Clarguas will be ned on 2017-2024 & 00-1/20224 between 11:56 A. M. to 3:00 Pl.A. Modicial-Abilitagin Deter, Clarguas will be ned on 2017-2024 & 00-1/20224 between 11:56 A. M. to 3:00 Pl.A. Modicial-Abilitagin Deter, Clarguas will be ned to 1.00 Pl.A. Modicial-Abilitagin Determined above by way of RTGSN-RFT in the account of the Official Liquidator is "EMD ACCOUNT". Current Account No. 0207002100146966 pl. A. Modicial Determined above by way of RTGSN-RFT in the account of the Official Liquidator is "EMD ACCOUNT". Current Account No. 0207002100146966 pl. A. Modicial Determined above by the Account of the Official Liquidator of the Official Liquidator and the Official Liquidator and the No. 0207002100146966 pl. A. Modicial Liquidator and the No. 020700210014696 pl. A. Modicial Liquidator ability of the No. 020700210014696 pl. A. Modicial Liquidator ability of the No. 020700210014696 pl. A. Modicial Liquidator ability of the No. 020700210014696 pl. A. Modicial Liquidator ability of the No. 020700210014696 pl. A. Modicial Liquidator ability of the No. 020700210014696 pl. A. Modicial Liquidator ability of the No. 020700210014696 pl. A. Modicial Liquidator ability of the No. 020700210014696 pl. A. Modicial Liquidator ability of the No. 020700210014696 pl. A. Modicial Liquidator ability of the No. 020700210014696 pl. A. Modicial Liquidator ability of the No. 020700210014696 pl. A. Modicial Liquidator ability of the No. 020700210014696 pl. A. Modicial Liquidator ability of the No. 020700210014696 pl. A. Modicial Liquidator ability of the No. 020700210014696 pl. A. Modicial Liquidator ability of the No. 020700210014696 pl. A. Modicial Liquidator ability of the No. 020700210014696 pl. A. Modicial Liquidator ability of the No. 020700210014696 pl. A. Modicial Liquidator ability

Law Link with adult mis excellention of the findless settled misses in the last findless correct color of charges at Hydrodiand. The Official Elugidation and the Horbite Hydr Court of Interagena at Hydrodiand. The Official Elugidation and the Horbite Hydr Court of Interagena at Hydrodiand. The Official Elugidation and the Horbite Hydr Court of Interagena at Hydrodiand. The Official Elugidation and the Horbite Hydr Court of Interagena at Hydrodiand. The Official Elugidation and the Horbite Hydrodiand and the Horbite Hydrodiand and Hydrodiand Hydrodiand and Hydrodiand and Hydrodiand Hydrodiand Hydrodiand Hydrodiand Andrews and many allowed the American Elugidation Hydrodiand and Hydrodiand Hydro

HIGH COURT OF TELANGANA AND ANDHRAF PRADESH, HYDERABAD.

20 21

Executive Director & Chief Executive Office

DIN: 00085416 32

8 6 10 11 15 13 14 12 16 17 18 16 20 21 22 23 24 25 26 27 28 26 30 31 32

0

49

48

47

46

45 44 13

39

35

34

33

32

3 30 59

28

27

26 25

24

23

53 2

20

19

0

16

2 4 3

2

# घाऊक महागाई उच्चांकी

## ऑक्टोबरमध्ये २.३६ टक्के, चार महिन्यांतील सर्वाधिक नोंद

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित महागाई ऑक्टोबर महिन्यात २.३६ टक्के नोंदली गेली आहे. ही महागाई मागील नादला गला आहे. हो महागाड मागाल यार महिन्यांतील सर्वाधिक घाऊक महागाई उरती आहे. भाव्या आणि कारखान्यांतील उत्पादिते गांचे भाव भाडकल्याचा हा परिणाम मानला जात आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने गुरुवारी ही आकडेवारी जाहीर केली आहे.

यापूर्वी, सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाई १.८४ टक्के होती. तर यापुर्वा, सप्टबर माहत्यात घाऊक महागाई १,८४ टक्के होती. ता गेल्यावर्षी ऑक्टोबर महित्यात ती उणे ०.२६ टक्के नॉटवली गेली होती. सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, खाद्यान्नाचा महागाई दर ऑक्टोबरमध्ये १३,५४ टक्के होता, जो सप्टेंबरमध्ये ११.५३ टक्क होता, आ संस्वरमध्ये ११,५३ टक्के होता, भाज्यांचा महागाई दर सप्टेंबरमध्ये ४८,७३ टक्के होता, तो ऑक्टोबरमध्ये आणखी वाढून ६३,०४ टक्के झाला, यामुळे खाद्यान्नातील महागाई ऑक्टोबरमध्ये वाढ्ली, इंपने आणि वीज या घटकांमध्ये इंपने आणि वीज या घटकांमध्ये

73

17

19

12

24

22

30

32

3

35

36

37

40

4

42

43

45

4

49

चलनघट दिसून आली आहे. अर्थात या घटकांमध्ये ऑक्टोबर महिन्यात उणे ५.७९ टक्के चलनवाढ झाली.



घटकनिहाय घाऊक म	हागाई	
घाऊक महागाईतील घटक	टक्के	
बटाटे	€e.5e	ZH
कांदे	39.24	
इंधन व वीज	4.99	
कारखानदारी उत्पादिते	9.40	1000

नोंदवली गेली होती. वार्षिक

परिणाय पारंपिस्य किराणा एकनन्दार आणि किरकोळ ट्रकानदार पाँच्यावर होती आहें, आर मेन ज्येष्य वेक्स आणि श्राणक उदय कोटक बंगी व्यवस्त केले आहें, क्यू-केससंचा चाढता प्रभाव हा परेच्या काळात राजकीय मुख्य चन्न् परचा काळात राजकीय मुख्य चन्न् परचा केली आहें. सीएनबीसी टीव्हीस्ट या चुनवाहितीच्या एका कार्यक्रमात ते बालत होती. मूका व्यवसाराण्ये तीव स्पर्ध बाहत असत्यावहरू कोटक बंगी समाधान व्यवस्त होते, रियाणी कंपनी नकृताच परास्थितीया आपणीओ आपन हो कंपनी बाजात स्विक्बड झाले, त्याचे दख्त पेन उदय कोटक

, त्याची दखल घेत उदय कोटक यांनी वरील विधान केले.

याना वराल (वयान करूल. अनेक देशांच्यो क्यू-कॉमसंचे मॉडल विशेष यशस्यी झाले नसताना भारतात मात्र ते मोठ्या प्रमाणावर यशस्यी झाले आहे. देशातील क्यू-कॉमसं कंपन्यांचे मॉडल स्थायी असल्याचे सिद्ध झाले आहे, याकडेही उदय कोटक यांनी लक्ष

परिणाम पारंपरिक किराणा दकानदार

सप्टेंबरमध्ये ही चलनवाढ उणे ४.०५ सप्टबरमध्ये हा चलनवाह उण इ.०५ टक्के होती. कारखानदारी उत्पादितांची घाऊक महागाई ऑक्टोबरमध्ये १.५० टक्के नोंदवली गेली, जी सप्टेंबरमध्ये १ टक्का होती. घाऊक महागाईचा मागेवा

नादवला गला हाता. वार्षिक आधारावर कोअर घाऊक महागाई खाडुन ०.३ टक्के झाली आहे, जी सप्टेंबरमध्ये ०.१ टक्का होती. इकाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, चालू महिनाअखेर घाऊक महागाई किंचित कमी होऊन २ टक्के नौंदवली जाईल. घाऊक महागाईचा मागोवा घेतल्यास, सलग दुसऱ्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये ही महागाई अधिक नोंदली गेली आहे. त्यापूर्वी जून महिन्यात घाऊक महागाई ३.४३ टक्के आगामी काळात घाऊक चलनवाढीला लगाम घातला जाईल, असे तज्जांचे मत आहे

45 खाद्यान्त, अन्य वस्तूनिर्मिती, यंत्रे व उपकरणांची निर्मिती तसेच ट्रेलर, सेमी-ट्रेलर अशा वाहनांची निर्मिती यांच्या किंमती प्रामुख्याने वाढल्या आहेत. यामुळे ऑक्टोबरमध्ये घाऊक

नची दिल्लीतील भारत मंद्रपम येथे इच्चा भारतीय अंतरायदीय ज्यापर मेळाज्याचे (आपआददीएन) इच्चाटन गुरुवारी उत्सावात झाले. भेज्या काळात्र या ज्यापर मेळाज्याचा विद्यार दिल्लीक इन मुंबई शास्त्रक. ईचनई, लख्जी, विशास्त्रादुष्पम, बरागमंत्री आणी नीएडा आदी प्रहारामध्ये अप्तापनी वेद्या सावापनी अणि उद्योगमंत्री मेजूपनीयल पानी या अणि उद्योगमंत्री मेजूपनीयल पानी या वेद्या सावापनी चिकारीस सावापनी स्थापनी चिकारीस सावापनी स्थापनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे



व्यापार मेळाव्याची राजधानीत गजबज

संस्कृती, व्यवसाय यांचा उत्सव आहे.
व्यवपार आणि सहकायसाठीचे ते
सशकत जागतिक व्यासपीठ वनेल,'
असे गोयल मण्णाले. व्यापार कार्यक्रमांच्ये डिगेडल्ल व्यवहारीन यालना देण्यावरारी त्यांची पर हिला आणि व्यवहार सुलग करण्यासाठी किंडोस्टक उत्परण्याच्या खेळांचीय उत्तरेख केला. आंतरपाट्यांचा सहणाण्यांचा पर अंधोरिकत करताना त्यांची. आणिक प्रायव्धानाची सहभागाचा गरज अधारश्वत करताना त्यांनी, भीतिक प्रात्यश्वकांची आवश्यकता नसलेल्या प्रकरणांसाठी कच्चेअल व्यापार मेळावे शोधण्याचे त्यांनी आवाहन केले. यंदाचा दिल्ली व्यापार मेळावा एक लाख सात हजार चौरस मीटर परिसरात

साडेतीन हजारहून अधिक उद्यमी त्यात सहभागी आहेत. बिहार आणि उत्तर सहभागी आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेश ही याची मुख्य भागीदार राज्ये आहेत, तर झारखंड आपली संस्कृती, व्यवसाय क्षमता आणि उत्पादने दर्शवणारे मध्यवती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, ५६ तेर्गुव भागत्ये आणि उप्ययन, जिवाल स्टील औड पॉक्स, रिलंक्स आणि हार्किन्ससरस्था

# Diversity, Equity & Inclusion

of Godrei Industries Group's future success stories)

## Godrei Industries Limited

CIN: L24241MH1988PLC097781

Regd. Office: Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400 079. Tel: 022-25188010 / 20 / 30; Fax: 022-25188066 website: www.godrejindustries.com, Email Id: investor@godrejinds.com

## EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

	Quarter Ended			Half Y	Year Ended	
	30-Sep-24 Unaudited	30-Jun-24 Unaudited	30-Sep-23 Unaudited	30-Sep-24 Unaudited	30-Sep-23 Unaudited	31-Mar-24 Audited
Total Income from Operations	4,804.96	4,247.93	3,937.61	9,052.89	8,443.27	16,600.62
Net Profit for the period before Tax and Share of Profit of Equity Accounted Investees	303.15	811.90	162.36	1,115.04	403.47	1,017.72
Net Profit after Tax	488.86	640.86	164.50	1,129.71	455.91	595.16
Net Profit After Tax attributable to the owners of the Company	287.62	322.49	87.30	610.10	265.36	59.97
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit) for the period (after tax) & Other						
Comprehensive Income (after tax) attributable to the owners of the Company	328.09	316.71	99.53	644.79	255.73	29.77
Paid-up Equity Share Capital (Face value - ₹. 1 per share)	33.68	33.67	33.67	33.68	33.67	33.67
Reserves excluding Revaluation Reserve as shown in the audited Balance Sheet						7,967.64
Net worth	8,491.22	8,309.81	8,224.11	8,491.22	8,224.11	8,001.31
Debt/Equity Ratio	1.73	1.61	1.33	1.73	1.33	1.47
Debt Service Coverage Ratio	0.70	3.14	0.65	1.29	1.33	2.27
Interest Service Coverage Ratio	2.32	3.67	1.89	2.96	1.33	2.27
Earnings per share (In ₹.) (Not Annualised)						
(a) Basic	8.54	9.58	2.59	18.12	7.88	1.78
(b) Diluted	8.54	9.57	2.59	18.11	7.88	1.78

## Key numbers of Unaudited Standalone Financial Results

	Q	uarter End	ed	Half Ye	ar Ended	Year Ended
Particulars	30-Sep-24 Unaudited		30-Sep-23 Unaudited	30-Sep-24 Unaudited	30-Sep-23 Unaudited	31-Mar-24 Audited
Turnover (Net Sales)	1,075.46	986.45	818.87	2,061.91	1,586.51	3,017.72
Profit / (Loss) Before Tax	152.52	105.26	(6.11)	257.79	(33.99)	(202.52)
Profit / (Loss) After Tax	152.52	105.26	(6.11)	257.79	(33.99)	(202.52)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
& Other Comprehensive Income (after tax)	152.39	105.13	(6.51)	257.54	(34.80)	(203.02)
Paid up Equity Share Capital	33.68	33.67	33.67	33.68	33.67	33.67
Reserves (excluding Revaluation Reserves)	1,741.88	1,588.63	1,517.95	1,741.88	1,517.95	1,482.44
Capital Redemption Reserve	31.46	31.46	31.46	31.46	31.46	31.46
Debenture Redemption Reserve		-	12	8/4	1 1	12
Securities Premium	927.41	928.29	925.14	927.41	925.14	925.14
Net worth	1,775.56	1,622.31	1,682.86	1,775.56	1,682.86	1,516.11
Outstanding Net Debt	8,234.74	7,640.95	6,304.79	8,234.74	6,304.79	7,240.94
Debt/Equity Ratio	4.64	4.71	4.09	4.64	4.09	4.78
Debt Service Coverage Ratio	1.56	1.35	0.28	0.54	0.80	0.77
Interest Service Coverage Ratio	2.03	1.77	1.13	1.91	1.04	0.79
Earning per Equity Share (EPS):-						
Basic EPS	4.53	3.13	(0.18)	7.66	(1.01)	(6.02)
Diluted EPS	4.53	3.13	(0.18)	7.65	(1.01)	(6.01)

15

16 17 18 19

20 21

13, 2024. The financial results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the

Additives and Emulsifier business for consideration upto ₹. 75.80 crore. This will help the Chemical Business of the Company expand its product offer

22 23

24

32

Vishal Sharma Executive Director & Chief Executive Officer (Ch DIN: 00085416

	42 ~
स्मार्टफोनच्या	क्यू-कॉमर्सचे
	दुकानांपुढे आव्हान
पुरवठ्यात वाढ	वृत्तसंस्था, मुंबई

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पुरवठ्यात

भारतातील स्मार्टफोनचा पुरवठा जुलै-सप्टेंबर तिमाहीत ६ टक्क्यांनी वाहून ४.६ कोटी झाला असून वाहुन ४६ करेटी झाला असून स्मार्टफोन पूरवणाऱ्या करण्यमध्ये विवो आगाडींचरा शह. आयवगु०० ने आगाडींच्या १० व्हेंडमध्ये स्वाधिक वाश नोहरत्सी आहे, असे मार्केट रिसर्च फर्म आयडीसीच्या अहवालात मटटले आहे. वाशांत मटटले आहे. वाशांत मटटले आहे. वाशांत मटटले आहे. वाशांत मटटले आहे.

हिस्सा ७२ टक्के होता.

सलग पाचव्या तिमाहीत वाढ झाली. २०२४च्या तिसऱ्या तिमाहीत. स्तर्भ पांचव्या तिमाहात वाढ झाला. २०२४च्या तिसऱ्या तिमाहीत, भारतातील स्मार्टफोन मालवाहतूक ४.६ कोटी युनिट्सवर पोहोचली. ही आहे, असे अहवालात म्हटले आहे.

इंटरनॅशनल डेटा कॉपॅरिशन (आयडीसी) या संस्थेने तिसन्या तिमाहीतील प्रसिद्ध केलेल्या महितीनुसार, अॅपल व सॅमसंग या कंपन्यांचा वाटा सप्टेंबरमध्ये ८.६ टक्के होता. हा वाटा ऑक्टोबरमध्ये टक्के होता. हा बाटा ऑक्टीवरमध्ये १२,३ टक्के झाला. अर्थपतने आयफोन-१५ आणि आयफोन-१३ या फोनच्या ४० लाख युनिट्या पुरवा भारतात केला आहे. अर्थपतने बाहला कंप्रेस्त वर्षभरात ७१ टक्क्यापर्यंत बाहला आहे. संस्मानचार्यंत बाहला आहे. प्रस्मानचार्यंत बाहला आहे. प्रसाराजा हिस्सा मात्र १९ टक्के समस्ता आहे. गेल्यावर्षी सॅमसंगचा हिस्सा भात्र १९ टक्के प्रसारता आहे. गेल्यावर्षी सॅमसंगचा हिस्सा ३० टक्क्याचे होता.

प्रसर्ता आहे. गत्थावमा समस्माचा हिस्सा ३० टक्के होता. प्रत्येकी ५० हजार ते ६८ हजार रुपयांच्या श्रेणीतील प्रीमियम गटातील फोनने सर्वाधिक ८६ टक्क्यांची वाढ नोदवली आणि त्यांचा एकूण पुरवठा हिस्सा एका वर्षापुर्वीच्या २ टक्क्यांवरून ४ टक्क्यांपर्यंत वाढला.

सोने भावातील घसरण सुरूच

भाग माञाताल नवी दिल्ली : सेन्याचा भाग माणेल दोन दिवसीपासून पसत आहे. हो भसरण गुरुवारिदेखील सुरूव पहिली : गुरुवारिदेखील सोन्याचा भाव प्रति १० और ७०० रुपयंनी कमो होत १७,०५० रुपयंनी कमो होत १७,०५० रुपयंनी स्त्री होत १०,०५० रुपयंनी स्त्री होत १०,०५० रुपयंनी स्त्री होत १०,०५० स्त्री होत १०,०५० स्त्री होत १०,०५० स्त्री होत १०,०५० स्त्री होत १०,०० स्त्री होत १०,००० स्त्री होत १०,०

(इब्जा) दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी २४ केंटेर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७५,२६० रुपये होता. त्यात गुरुवारी १,५२१ रुपयांची घट होऊन तो ७३,७३९ रुपये नोंदवला हाऊन ता ७३,७३९ रुपय नादवला गेला. मुंबईत चांदीचा भाव बुधवारी प्रतिकिलो ८९,७४७ रुपये होता, जो गुरुवारी २,६४४ रुपयांनी उत्तरत ८७,१०३ रुपये नोंदवला गेला. दिल्लीमध्ये चांदीचा भाव प्रतिकिलो २,३१० रुपयांनी कमी

धसरण सुरू आहे. इंडिया बुलियन होत प अँड ज्वेलर्स असोसिएशनने आहे.

पश्चिम रेल्वे दुरुस्तीचे काम पुरुवस्तीय वागान प्रकार के प्राप्त वार्वे प्रकार है। इस समस् तीत हैंगा, वुसं पेंदर, वुसं - ४०० ०८ आणीन वार्व का निर्मय पुण्या के अध्ये एक्टर्स के प्रमुख के प्रकार के प्रत्ये सीटीटाइ-४-४१४० निर्मय ६११-४०१ सीटीटाइ-४-४१४० निर्मय ६११-४०१ सीटीटाइ-४-४१४० निर्मय के प्रत्ये अप्रत्ये के प्रकार की सार्वामीन्य प्रमाणीन वार्वामी पुण्यां, कार्या के निर्मय इस्प्राप्त कार्या क्षात्र के निर्मय सार्वाद कार्या कार्या के निर्मय सार्वाद कार्या कार्या के निर्मय कार्या कार्या कार्या के निर्मय कार्या कार्या कार्या के निर्मय कार्या कार्या के प्राप्त कार्य के निर्मय कार्या कार्या के प्राप्त कार्य के निर्मय कार्या कार्या के पर स्थाप के प्राप्त कार्य के निर्मय कार्या कार्या के प्राप्त कार्य के निर्मय कार्या कार्या के प्राप्त कार्य के निर्मय कार्या के प्राप्त कार्या के प्राप्त कार्य के प्राप्त कार्य के निर्मय कार्या कार्या के प्राप्त कार्य के प्राप्त कार्य के प्राप्त कार्य के प्राप्त कार्या के प्राप्त कार्य कार्य कार्य कार्य कार्य के प्राप्त कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य होत ९०,१९० रुपये नोंदवला गेला

ज्दम कोटक वेधले आहे.

## सेन्सेक्स, निफ्टी घसरले

मुंबई नेशर चाजाराचा निर्देशकं संस्थेक्स गुरुवारी ११०.६४ अंकांनी क्सारून ७७,५८०.३१ वर पंद झाला. प्राप्टीय नेशार जाजाराचा निर्देशकं निष्टी २६.३५ अंकांनी खाली येन २३,५३२.७० वर स्थियावला. परदेशी गृतराणुकदाद संस्थांनी सातत्थाने भागीयकी वेरुत्यामुळे मुख्यतः संस्थेक्स खाली आला. सेन्सेक्स खाली आला.

बाजारभाव सोने ₹ ७५,९३० चांदी ₹ ८९,८०० सेन्सेक्स ८१,८२०.१२ निफ्टी २५,०५७.३५ डॉलर ₹८४.०४ युरो ₹ ९१.६७

दिवसभरात सेन्सेक्स २६६.१४ अंक खाली आता तो. संत्यस्था अभागों करणाऱ्या ३० कंप्यांचिका हिंदुयाचा चुनित्वल, एनटीगाई-हेद्दुयाचा चुनित्वल, एनटीगाई-हेद्दुयाचा चुनित्वल, एनटीगाई-भारतं, इंडसईड वैक, पांवरणीड, अवानी पोर्ट्स, टाटा मोटर्स आणि बनाज फिनास्वलं चाँचे समाभा मोठ्या प्रमाणाव्य समस्ति हिंदी केट्स इंडस्ट्रीज, कोठ्य महिंद विक. टेक्स इंडस्ट्रीज, कोठ्य महिंद विक. टेक्स इंडस्ट्रीज, कोठ्य महिंद विक. टेक्स पर्वश्राप्ताची विक केट्स पर्वश्राप्ताची विक केट्स सम्माणार्थ्य व्यवस्थाची विक केट्स सम्माणार्थ्य व्यवस्थाची विक केट्स सम्माणार्थ्य व्यवस्थाची विक केट्स सम्माणाय्य व्यवस्थाची केट्स सम्माणाय्य व्यवस्थाची केट्स व्यवस्थाची समाभागाय्य व्यवस्थाची केट्स व्यवस्थाची अंक खाली आला होता. सेन्सेक्सची स्मालंकप ०.८३ टक्क वधारला, तर मिडकॅप ०.४१ टक्के वर गेला. युटिलटीज ०.८८ टक्के, तेल व वायू ०.४८ टक्के, वीज ०.३७ टक्के, सेवा ०.०९ टक्के, धातू ०.०७ टक्के आणि ग्राहकोपयोगी वस्तू ०.०५ टक्के

9

0	वृहन्मुंबई	विद्युत पुरवठा (वृहन्मुंबई मह	आणि नगरपालि	परिवहन का)	उपक्रम

खालील सामग्रीच्या पुरवठयाकरिता 'ई' निविदा मागविण्यात येत आहे.

पाराचार प्राप्ताना में प्राप्तान प्राप्तान के प्राप्तान प्राप्तान प्राप्तान प्राप्तान प्राप्तान है। (१) ७४४७७ - १९२० ही हि क्रिकेव इंडीर किटस् ऑफ केरियर साइजेस् (१) ७४४७८ - इग्रंकसी, गांलीसुरीसन बेस्ट ११ केडी टॉमीसियन ऑफ ११रफेडी, स्ट्रेट, ११ जॉईटिंग किटस्, (३) ७४४८८ - व्हेडि विश् २१ " युनिस्तान शॅक, स्ट्रेट, २२२५ एएएस् (१) ७४८८४ - परपेस ऑफ ऑरिजिनल कार्टिजेस ऑफ ५६ टाइप्स ऑफ एपपी ऑफ कंनॉन, 'ई' निविदा पुन्हा मागविण्यात येत आहेत

(৬) ৬৭৪८৬, (६) ৬৭২৭৭, (७) ৬৭૩৪४, (८) ৬৭૩४८, (९) ৬৭૩६४, (१०) ৬८१०३, (११) ৬৭२२८.

0 cm 1 2 3 4 5 6 7

विध्वकास कार्य प्रिकारीय सेवा प्रधानकर (उरुप्ता), पीमार रेको, एका मानता, उर्जर, मिधा, मुझे सेटल, मुंबें - १४०० कर अंतिक मिधा, मुख्य कर, असीरिटी/१४० - १५/१४० हिनाक १८०१, १८०० हिनाक १८०१, १८०० हिनाक १८०१, १८०० हिनाक प्रधानकर (असीरिटी/१४० - १५/१४० हिनाक प्रधानकर (असीरिटी/१४० हिनाक प्रधानकर (असीरिटी/१४० हिनाक प्रधानकर (असीरिटी/१४० हिनाक प्रधानकर (असीरिटी/१४० हिनाक प्रधानकर (असीरिटी/१४०) हुए असीरिटी/१४० हुए १८०० हुए असीरिटी/१४० हुए १८०० हुए असीरिटी/१४० हुए १८०० हुए स्थानकर (असीरिटी/१४०) १८०० हुए १८०० हुए स्थानकर (असीरिटी/१४०) १८०० हुए १८० अधक माहतसाटा कृपया आमचा ww.ireps.gov.in ला भेट द्या. 0735

11